

Kasegaon Education Society's

Arts & Commerce College, Ashta

DEPARTMEN of HISTORY

By
Prof. Dr. P. A. Olekar

प्रकरण ४थे

इतिहास लेखनाची साधने

प्रस्तावना □

इतिहास लेखन हे तंत्र असल्याने काही साधनांचा सातत्याने वापर करावा लागतो . संशोधक या सर्व प्रार्थनेत निष्णात असल्याशिवाय त्याच्या संशोधनाला गती येत नाही व दर्जाही प्राप्त होत नाही . संशोधन ज्या संदर्भसाधनांवर आधारीत आहे त्याची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने दिल्याशिवाय खाली अर्थात इतिहासलेखन प्रार्थना पूर्ण होत नाही . इतिहासलेखनाची साधने पुढील प्रमाणे आहेत .

टिप्पणे काढणे

इतिहास संशोधनातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे संदर्भसाधने गोळा करणे . ही संदर्भसाधने संशोधकाला जशीच्या तशी वापरता येत नाहीत . कारण त्या संदर्भ साधनांमध्ये अनेक विषय असतात व आपण निवडलेला विषय हा एक किंवा दोन वाबींशी मर्यादित असतो . त्यामुळे संदर्भ साधनांमधून आपल्या विषयाला अनुकूल अशी टिप्पणे काढावी लागतात . टिप्पणे काढण्याच्या पद्धती पुढील प्रमाणे आहेत .

अनोटबुक पद्धत □

ज्यावेळी संशोधक हा टिप्पणे काढण्यामध्ये सराईत नसतो तेव्हा तो नोटबुकचा वापर करतो . संशोधक आपल्या संशोधनाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये एका नोटबुकमध्ये आपल्या विषयाची टिप्पणे

काढत असतो . त्यामुळे एका नोटबुकमध्ये अस्ताव्यस्तपणे एकत्रित येतात . त्यामुळे कोणता मुद्दा कोठे आहे हे समजण्यास त्याला वेळ लागतो व त्याच्या संशोधनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते . काही संशोधक सुरुवातीपासूनच प्रत्येक बाबींसाठी स्वतंत्र नोटबुक वापरतात . या पद्धतीमध्ये सर्व मुद्दे सतत नजरेपुढे नसल्यामुळे काही मुद्दे विसरले जाण्याची शक्यता असते . त्यामुळे घटनां^{मा} विघडण्याची शक्यता असते . त्यामुळे या पद्धतीचा उपयोग करणारा संशोधक तितकाच तज्ज्ञ असावा लागतो .

ब फाईल पद्धत

काही संशोधक आपल्या संशोधनासाठी फाईल पद्धतीचा प्रकरणानुसार वापर करतात . या प्रकारामध्ये फूलस्केप कागदावर सब टॉपिक पाडून नोटस् काढतात . ही पद्धत नोटबुक पद्धतीपेक्षा प्रगत आहे . प्रत्येक फाईलवरून प्रकरणाचे नाव^{उपविभाग} समजतो . त्यासाठी फूलस्केप कागद वापरला जातो . हा कागद फाईलमध्ये ठेवल्याने केवळाही काढून घेता येतो . यामुळे एकाच विषयावरील अनेक ठिकाणाहून काढलेली टिपणे एकत्र उपलब्ध होतात . परंतु यामधील दोष असा की प्रत्येक कागद हा स्वतंत्र असल्यामुळे गहाळ होण्याची शक्यता असते व नोटस् फूलस्केप कागदावर असल्याने आपल्याला नेमका जो मुद्दा पाहिजे तो कोठे आहे हे कळत नाही . त्यामुळे संशोधकाचा गोंधळ होण्याची शक्यता असते .

क स्लिप पद्धत

वरील दोन्ही पद्धतीपेक्षा स्लिप पद्धत ही प्रगत आहे . स्लिप पद्धतीमध्ये प्रकरणानुसार

उपप्रकरणानुसार एका स्लिपवर एकच मुद्दा घेतलेला असतो व या संदर्भात एका मुद्दावर जितके संदर्भ घेतलेले असतील तितक्या सर्व स्लिपस एकत्र घ्यावयाच्या असतात . त्यामुळे प्रत्येक प्रकरणामध्ये प्रत्येक विषयानुसार टिपणे तयार होतात . ही सर्व टिपणे प्रकरणानुसार व घटना^५ आनुसार लावून घ्यावी लागतात . अशी रचना तयार केल्यानंतर संशोधकाने प्रत्येक प्रकरण वाचून पाहिल्यास त्याच्यासमोर संशोधनाचा आराखडा तयार होतो . या पद्धतीमध्ये ४"^६" किंवा ८"^६" आकाराचे कार्ड वापरतात .

या प्रत्येक कार्डचा वापर करताना पुढील प्रमाणे दक्षता घ्यावी .

- १ . कार्डच्या मध्यभागी वरच्या कडेजवळ प्रकरणाचे नाव^७ विभाग व उपविभाग यांचा उल्लेख करावा .
- २ . कार्डच्या उजव्या कोप^८वर घटनेचे साल लिहावे . जर साल किंवा तारीख माहित नसेल तर काहीही लिहू नये .
- ३ . कार्डच्या मध्यभागी महत्त्वाचा मुद्दा लिहावा . हा मुद्दा मोजक्या शब्दात असावा .
- ४ . कार्डच्या खालच्या डाव्या कोप^९त लेखकाचे नाव लिहावे . जर एकाच पुस्तकातील अनेक संदर्भ असतील तर फक्त पहिल्या कार्डवर ग्रंथकर्त्याचे पूर्ण नाव लिहावे व नंतर ज्या ज्या वेळी संदर्भ येईल त्यावेळी त्या ग्रंथकर्त्याचे फक्त आडनाव लिहावे .
- ५ . कार्डच्या खालच्या कडेजवळ मध्यभागी संदर्भग्रंथाचे नाव लिहावे .

६. उजव्या खालच्या कोप~~य~~त त्या संदर्भग्रंथातील पानाचा नंबर घावा .

प्रत्येक कार्डच्या बाबतीत पुढील दक्षता घेतली पाहिजे .

१. प्रत्येक टिपण हे स्वतंत्र स्लिपवर किंवा कार्डवर असले पाहिजे .

२. घेतलेली नोंद ही पूर्ण व विनचूक असावी .

३. नोंद घेताना आणखी कोणती माहिती मिळविणे आवश्यक आहे हे त्या ठिकाणी लिहून ठेवावे .

लुईस गॉसचॉक यांनी हुबेहुब प्रतीकृती व सूती टिपणे असा दोन पद्धती सांगितल्या आहेत .

तळटिपा

संशोधन प्रा~~य~~मध्ये जी विविध तंत्रे वापरतात त्यामध्ये तळटिपा या तंत्राला महत्वाचे स्थान आहे .

संशोधक प्रामुख्याने आपल्या विचाराच्या समर्थनासाठी तळटिपा देत असतो . कोणतेही संशोधन तळटिपेशिवाय पूर्ण होत नाही .

प्रा हॉकेट यांनी तळटिपेचे उद्देश पुढील प्रमाणे सांगितले आहेत .

१. लेखकाच्या लिखाणाला जबाबदार व्यक्तींचा पाठिंबा दाखवून देणे □

इतिहासकाराने आपल्या लिखाणाला एखाद्या अधिकारी व्यक्तिंचा किंवा संदर्भ साधनांचा पुरावा देणे आवश्यक असते . त्यामुळे इतर इतिहासकारांना तो पुरावा तपासून पाहता येतो . संशोधकाने ज्यावेळी एखादा पुरावा घेतला असेल त्याचवेळी त्याचा उल्लेख तळटिपेमध्ये केला पाहिजे .

एखादा विचार त्याने ज्या ग्रंथातून घेतला असेल तर त्याचा उल्लेख संशोधकाने तळटिपेत करणे आवश्यक आहे . तळटिपेत वैशिष्ट्यपूर्ण आणि नव्या बाबींचा संदर्भ दिला पाहिजे . ज्या गोष्टी सर्वांनाच माहित आहेत असा बाबींचा उल्लेख तळटिपेत करण्याचे कारण नाही . परंतु एखादा नवीन मुद्दा उपस्थित होतो . त्यावेळी त्याचा तळटिपेत उल्लेख करावा लागतो . ज्यावेळी एकाच संदर्भ साधनातून अनेक पुरावे घेतलेले असतात तेव्हा सोयीच्या दृष्टिने अनेक तळटिपा दिल्या तरी चालतील . ज्यावेळी एकाच संदर्भ साधनातून अनेक पुरावे घेतलेले असतात तेव्हा सर्वात शेवटच्या पुराव्याला तळटिप देणे सोयीस्कर असते .

२ . कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी □

ज्यांचा संदर्भ घेतला असेल त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा तळटिपा देण्यामागील एक उद्देश असतो . संशोधकाने ज्या ज्या संदर्भ साधनातून माहिती घेतली असेल तो तो पुरावा आपल्या लिखाणात जस्तर घावा .

३ . आपल्या लिखानाचा ओघ थांबू नये □

आपल्या लिखाणात वारंवार संदर्भ दिल्याने वाचकांच्या वाचणातील व संशोथकाच्या लिखाणातील ओघ आपोआप खंडीत होतो . त्यामुळे वाचकाचा वाचनातील उत्साह कमी होतो व विषय रुक्ष किंवा कंटाळवाणा बनतो . म्हणून संशोधकाने मध्ये मध्ये तळटिपा न देता त्या प्रकरणाच्या शेवटी घाव्यात . त्यामुळे ज्या वाचकाला संदर्भ पहावयाचे असतील ते असे संदर्भ वाचू शकतील . पण

पण ज्या वाचकांना एकच विचार वाचावयाचा असेल तर वाचकाच्या वाचनात खंड पडणार नाही .

४ . त्याच विषयावर वाचकाला अधिक माहिती देण्यासाठी□

वाचकाला त्याच विषयावरील अनेक संदर्भ देऊन त्याच्या ज्ञानात भर घालता येते . असा प्रकारच्या तळटिपा वाचकांना निश्चितपणे आवडतात . त्यामुळे वाचकाच्या ज्ञानात भर पडते . जेव्हा तळटिप दिली जाते व त्यातून एखाद्या व्यक्ती विषयीची ठळक किंवा विशेष माहिती दिल्याने तो रोचक बनतो .

५ . आपल्या लिखाणाच्या विरोधात काय लिहिले आहे हे वाचकाला समजावे □

काहीवेळा आपण जे काही लिहीतो ते बरोबरच आहे असे तो समजत असतो . प्रत्येक वेळी संशोधकाने दिलेले मत बरोबरच असेलच असे नाही . जेव्हा एकापेक्षा अनेक मत प्रणालीचे संदर्भ दिल्याने वाचकांच्या ज्ञानात भर पडते व वाचकाची मत प्रणाली तयार होण्यास आपोआपच हातभार लागतो . संशोधक जेव्हा स्वतं अशा ग्रंथाचा अभ्यास करतो तेव्हा त्यालाही एकाच विषयावरील विविध मतप्रवाह समजतात . यासाठी आपल्या लिखाणाच्या विरोधात असणारी मते संदर्भ म्हणून देणे आवश्यक बनते . त्यामुळे विद्वानांमधील वादाचे मुद्दे प्रकार्षने स्पष्ट होतात .

६ . वरीलपैकी दोन किंवा जादा हेतूने तळटिपा देण्यासाठी □

संशोधक हा एखाद्या संदर्भाविषयी अथवा लेखकाविषयी आदर दाखवितो . त्याने मांडलेल्या विषयाशी प्रामाणिक राहून निष्ठा ठेवण्याच्या हेतूने तळटिपा देतो . तळटिपा देण्यामुळे वाचकाच्या वाचनात खंड पडत नाही . त्याच्या ज्ञानात भर पडते . विविध प्रकारच्या विचारप्रवाहांचे संदर्भ

वाचल्याने त्याची स्वतची विचारसरणी तयार होण्यास मदत होते . त्यामुळे वरीलपैकी दोन किंवा अधिक हेतू साध्य करण्यासाठी तळटिपा दिल्या जातात .

तळटिपांचे प्रकार□

- १ . लेखकाला आपल्या मताच्या समर्थनासाठी जादा माहिती देण्यासाठी किंवा आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी तळटिपेचा उपयोग होतो . त्यामुळे त्याच्या निवेदनाचा ओघ खंडीत होत नाही .
- २ . लेखक आपल्या विधानाच्या पुष्टीसाठी संदर्भ साधनांचा ठावठिकाणा सांगतो . संशोधक काही वेळेस आपल्या विधानाच्या समर्थनासाठी अस्सल पुरावा देत असतो . असा प्रकारचे पुरावे देऊन तो साक्षीदार उभे करतो . त्यामुळे वाचकाच्या ज्ञानात भर पडत असते .

तळटिपांचा उपयोग □

तळटिपा देण्याबाबतचे निश्चित स्वरूपाचे नियम नाहीत . पण साधारणतअमेरीकेतील मॉडर्न लॅंग्वेज असोसिएशन आणि शिकागो युनिव्हर्सिटी मॅन्युअल यांनी जी पद्धत स्विकारली आहे . त्यास अनुसरून तळटिपा देण्याची पद्धत आहे . तीच पद्धत सर्वसाधारणपणे वापरली जाते . तेव्हा एखादे अवतरण दिले जाते . तेव्हा त्याच्या समर्थनार्थ टिपा दिल्या जातात . त्याचप्रमाणे आपल्या म्हणण्याच्या प्रतिपादनासाठी टिप दिली जाते .

तळटिपा कोठे घावेत □

तळटिपा देताना पारंपारिक पद्धतीमुळे काही संकेत रुढ आहेत त्यानुसार पुढील पद्धतीने तळटिपा

दिल्या जातात .

- १ . छापील रेषेवर निर्दशकाचा अंक घावा .
- २ . असे आकडे समासाच्या उजव्या बाजूस लिहावेत .
- ३ . टिपेकरिता दिलेले अंक व शब्द यांत अंतर असू नये .
- ४ . काही वेळा आकडे कंसात घावेत
- ५ . तळटिपा प्रत्येक पानावर किंवा प्रकरणाच्या शेवटी आणि तेही शक्य नसल्यास ग्रंथाच्या शेवटी प्रत्येक प्रकरणानुसार घाव्यात .
- ६ . तळटिपांना घावयाचे आकडे विशिष्ट पद्धतीने घावेत . पण ही पद्धत संपूर्ण ग्रंथात सातत्याने वापरावी . प्रत्येक प्रकरणाला एकापासून आकडे देणे सोईस्कर होईल .
- ७ . अवतरण देताना अवतरणाच्या शेवटी आकडा दयावा . तो मुख्यातीस देऊ नये .
- ८ . कोणत्याही शीर्षकाला तळटिप देऊ नये .
- ९ . जेव्हा एकापेक्षा अधिक संदर्भ एकाच वाक्यात दिलेले असतात . त्यावेळी पहिला संदर्भ असलेल्या अक्षरावर नंतरच्या संदर्भावर पुढील आकडा घावा या दोन्ही आकडयांचा संदर्भ देताना स्वल्पविराम चिन्ह वापरावे .

तळटिपांचे फायदे □

तळटिपांचे फायदे पुढील प्रमाणे □

१. वाचकाला संदर्भ सहजपणे समजतो .

२. प्रकरणाच्या शेवटी तळटिपा दिल्यामुळे संशोधकाचा फायदा होत नाही पण सामान्य वाचकांच्या वाचनातील ओघ थांबत नाही . वाचकाला त्रास न होता वाचन सलगपणे करता येते .

तळटिपा कशा घाव्यात □

तळटिपा देताना पुढील नियम काटेकोरपणे पाळावेत .

१. सुरुवातीस लेखकाचे नाव नंतर ग्रंथाचे नाव नंतर प्रकाशनाचे ठिकाण नंतर प्रकाशनाचे वर्ष व शेवटी ज्या पानावरून तो संदर्भ घेतला असेल त्या पानाचा आकडा घावा .

२. तळटिपेमध्ये खंडाचा □मांक देताना तो रोमन लिपीमध्ये घावा . खंडाचे नाव इटेलिक्समध्ये घावे . पानाचा □मांक अरेबिकमध्ये घावा . ज्यावेळी एखाद्या संपूर्ण प्रकरणाचा संदर्भ दिला जातो तेहा रोमन किंवा अरेबिक आकडयात संदर्भ दिला पाहिजे .

३. तळटिपेमध्ये लेखकाचे नाव देताना सुरुवातीस त्याचे नाव व नंतर त्याचे आडनाव घावे . नंतरचा संदर्भ त्याच संदर्भ साधनातून घेतलेला असेल तर पुन्हा सर्व संदर्भ न घेता Ibid लिहून नंतर पान नं . घावा .

४. काहीवेळा Op. Cit या खुणेचा वापर करतात . Op. Cit या लॉटिन शब्दाचा अर्थ In The work cited असा आहे . असे असले तरी गोंधळ होऊ नये म्हणून लेखकाचे नाव देणे आवश्यक ठरते . दोन वेळा Op. Cit या खुणेचा वापर करावयाचा असल्यास दुसऱ्यांची वेळी Loc. Cit लिहावे . याचा अर्थ In the place cited असा आहे .

५ . जर एखाद्या वेळेस अस्सल साधनांचा आधार दिलेला असेल तर दुय्यम साधनांचा संदर्भ देण्याचे कारण नाही .

तळटिपांची संक्षिप्त रूपे □

तळटिपा देताना अनेक संक्षिप्त रूपे द्यावी लागतात . त्यातील काही पुढीलप्रमाणे .

art.,arts Article, articles

bk., bks. book., books

chap; chaps..... chapter, chapter

div., divs..... Division, divisions

ed, eds....edition, editions

fig, figs... figure, figures

i. e. That is.

Illus. Illustrated

pt., pts..... part, parts

rev. revised

sec., secs. section , section

trans translated

vol., vols volume, volumes.

तळटिपांचा दुप्रयोग □

तळटिपा दिल्याने वाचकाचा फारसा फायदा होत नाही . कारण वाचकाच्या वाचनातील ओघ थांवतो . त्यामुळे त्याचे मन द्विधा वनते व त्याचा वाचनातील उत्साह कमी होतो . बऱ्याच वेळा हस्तलिखित पूर्ण झाल्यावर तळटिपा दिल्या जातात . त्यामुळे मजकूर व संदर्भ यांचा ताळमेळ लावता येत नाही . यासाठी तळटिपा देणे अत्यंत गरजेचे आहे .

❖ कालनिर्णय

ऐतिहासिक कागदपत्रांचा काल हा ऐतिहासिक पुराव्याची किंमत व महात्व ठरविण्याच्या दृष्टिने महत्वाचा असतो . एखादे कागदपत्र जर समकालीन असेल तर त्याची सत्यासत्यता पटविण्यामध्ये तिथी वार [नक्षत्र संवत्सर यांचा उल्लेख असेल तर त्याचा कालनिर्णय करणे अवघड नसते . पण कागदपत्रात लेखनकाल दिलेला नसल्यास किंवा काही वेळा सदरचा कागद नक्कलेच्या स्वरूपात उपलब्ध असतो . असा वेळी कालनिर्णय करताना अडचण निर्माण होते .

कालनिर्णय ठरविण्यातील अडचणी □

१ . संशोधकाने जमविलेल्या कागदपत्रावर त्याला आवश्यक असणारा उल्लेख असेलच असे नाही . उदा . लेखकाचे नाव कोणी कोणाला लिहिले केव्हा कोठून लिहिले असा कागदपत्रावर तारीख वार नक्षत्र किंवा वर्ष यांचा उल्लेख असेलच असे नाही .

२ . काही वेळा कागदपत्रावर वेगवेगळ्या पद्धतीने तारखा दिलेल्या असतात . उदा . हिंदू मितीप्रमाणे मुस्लीम अथवा अन्य कॅलेंडरनुसार तारखा देतात . अशा वेळी जंत्री पाहून तारीख ठरवावी लागते .

३ . काहीवेळा वि[] वर्षाचा उल्लेख असतो . त्यावेळी वि[] संवत् त्यावर्षी चैत्र आषाढ श्रावण भाद्रपद व कार्तिक यापैकी कोणत्या महिन्यात मुख झाले हे शोधून काढावे लागते . काहीवेळा क्षय संवत्सर गणना पद्धतीने तारीख ठरवावी लागते .

४ . मराठी कागदपत्रावर फार्सीचा प्रभाव असल्यामुळे बऱ्याच वेळा शुहूर काल फऱ्सली वर्ष अंमली कटकी इ . वर्षाचा उल्लेख असतो . तेव्हा असा प्रश्न येतो की शुहूर काल असल्यास तो दक्षिणी की फाकी फऱ्सली वर्ष असल्यास ते उत्तरी की दक्षिणी याचा निर्णय प्रथम करावा लागतो .

५ . जर कागदपत्रावर हिंदू मितीचा उल्लेख असेल व ती मिती शुद्ध पक्षातील असेल तर वाद निर्माण होण्याचे कारण नाही . पण जर ती मिती कृष्ण पक्षातील असेल तर वाद निर्माण होतो . कारण ती तारीख पूर्णिमांत पद्धतीची आहे की अमांत पद्धतीची आहे हे ठरवावे लागते .

कालनिर्णय करताना वापरावयाचे निकष □

कालनिर्णय करताना पुढील निकष वापरावेत .

१ . कागदाचा जूनेपणा

२ . शाईचा प्रकार व जूनेपणा

३ . लिपी लिहिण्याची कारणे

४ . कागपत्रातून दिसून येणारे भाषेचे प्रघात

५ . प्रत्यक्ष कोणत्या काळात होऊन गेला हे ठरविणे

६ . सदर कागदपत्रातील प्रसंगाचा इतर साधनांवरून ठरविलेला काळ

७ . कागदपत्रातून दिसणाऱ्या तत्कालीन भाषेच्या शब्दप्रयोगाच्या वाकप्रचाराच्या व लेखनपद्धतीच्या परंपरा .

वरील प्रत्येक निकषाला स्वतंच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे सर्व निकष सर्वच कागदपत्रांना एकाच वेळी लागू होतील असे नाही. म्हणून वेगवेगळ्या मागानि कागदाची सत्यासत्यता पडताळून पहावी लागते.

प्रसंगाचा कालनिर्णय ठरविताना लक्षात ठेवावयाच्या बाबी

प्रसंगाचा कालनिर्णय ठरविताना संशोधकाने पुढील वाबी लक्षात ठेवाव्यात.

१. जर एखाद्या प्रसंगाचा काल दिला असेल तर तो कालच्याच साधनामधील इतर तपशीलावरोवर आहे किंवा नाही हे तपासून पहावे.

२. एखादा तह किंवा करार मिळाला असल्यास त्यामधील अनुभाणिका पाहून फरक लक्षात ठेवावा. त्याप्रमाणे एकाच कागदातील अनुभाणिका बदलत असल्यास विचार करावा.

३. एखाद्या कागदपत्रात मिती वार तिथी इ. माहिती दिली असेल तर त्याचा खरे खोटेपणा गणिताने सिद्ध झाल्यास त्या प्रसंगाचा काळ ठरविणे अवघड नाही.

४. एखाद्या साधनात काल दिग्दर्शन केलेला नसेल पण त्याच्याच जोडीला असणाऱ्या इतर प्रसंगाचा कालनिर्णय झाला असेल तर त्या प्रसंगाचा काळ ठरविणे अवघड नसते.

५. प्रत्येक घटनेचा काल निर्णय स्वतंत्रपणे करावा. कारण वयाच वेळा लेखकघटना किंवा काल गृहित धरून विवेचन करीत असतो. म्हणून एखादा मुद्दा गृहित धरावा.

६. काल निश्चित करताना अचूकपणावर मान्य करावा. वहुमताच्य जोरावर कालनिर्णय करू नये.

७. काही व्यक्तींनी एखाद्या प्रसंगात महत्त्वपूर्ण कार्य केलेले असते. त्या व्यक्तीच्या उल्लेखावरून

कारकिर्दीचा कालखंड ठरविला जातो .

- ८ . कालदर्शक व कालसूचक तपशिलवरून कालनिर्णय करता येतो .
- ९ . कालांतराने लिहिलेल्या मजकूरामुळे विश्वनीयता कालनिर्णयास उपयोगी ठरत नाही .
- १० . कोणत्याही प्रसंगाचा कालनिर्णय अनुमानाच्या आधारावर करता येत नाही .
- ११ . चुकीच्या कालनिर्देशवरून तयार केलेले कालनिर्देश गृहित धरू नयेत .
वरील सर्व निकषाच्या आधारे कालनिर्णय करणे सोपे जाईल .

सूची

इतिहासलेखन पद्धतीमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे सूची होय . कोणत्याही संशोधनाला सूची जोडल्याशिवाय परिपूर्णता लाभत नाही . संशोधन प्रक्रियेमध्ये संशोधकाला अनेक कारणासाठी सूची ही वाब फार महत्त्वाची असते . सुची करण्याचे अनेक प्रकार आहेत . सूची म्हणजे आपण ज्या विषयावर संशोधन करणार आहोत किंवा जे संशोधन पूर्ण झालेले आहे त्याचा आरसाच असतो .
सूचीचे अनेक प्रकार असतात .

१ . स्थलसूची

इतिहास संशोधन प्रक्रियेमध्ये भूगोलाला अतिशय महत्त्व आहे . राज्याच्या माहितीची ठिकाणे लढायांच्या जागा दलणवळणाचे मार्ग वेगवेगळ्या वस्तू निर्माण होण्याची ठिकाणे इ . ची माहिती आवश्यक असते . असा माहितीचा उपयोग संशोधक आपल्या सोयीनुसार करून घेत असतो .

त्यावरून विविध प्रकारचे नकाशे बनविता येतात . असा सूचीमध्ये वर्णानु पृष्ठसंख्या दिलेली असते . त्यावरून ज्या ठिकाणाची आपल्याला माहिती गोळा करावयाची असते ती एकत्रपणे मिळते . असा सूचीमुळे संशोधकाचा वेळ श्रम व पैसा यांची बचत होते . शिवाय त्यांचा संशोधनाचा उत्साह टिकून राहण्यास मदत होते .

व्यक्तीसूची

स्थलसूचीप्रमाणे व्यक्तीसूची ही सुद्धा महत्वाची आहे . आपल्याला ज्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करावयाचा आहे त्या व्यक्तीसंबंधी संवंधित ग्रंथामध्ये कोठे कोठे उल्लेख आला आहे हे समजून घेण्यासाठी व्यक्तीसूचीचा उपयोग होतो . स्थलसूची व व्यक्तीसूची किंवा एखाद्या विषयानुसार लिहिलेल्या आवश्यक ती माहिती लगेचच उपलब्ध होते .

ग्रंथसूची

वरील दोन सूचीपेक्षा ग्रंथ हा प्रकार थोडा वेगळा आहे व ज्याचे संशोधन पुढील टप्प्यावर गेलेले आहे . असा संशोधकांना ग्रंथसूचीचा उपयोग होतो . या सूचीमुळे पुढील प्रश्न उपस्थित केले जातात .

- १ . आपण योजलेला अभ्यास पूर्वी कोणी केलेला असेल का
- २ . या अभ्यासासाठी कोणती पुस्तके लागतील
- ३ . ती कोठे आणि कशी शोधावीत

वरील प्रश्नांवरून संशोधकाला आवश्यक असणाऱ्या ग्रंथाची ग्रंथ विषयाची व ग्रंथ लेखकाची माहिती मिळते .

संदर्भ ग्रंथाची यादी

प्रत्येक शोधप्रबंधाला संदर्भ ग्रंथाची एक यादी जोडलेली असते . संदर्भ ग्रथांची यादी तयार करणे हे एक स्वतंत्र तंत्र आहे . संदर्भसूची किंवा यादी म्हणजे संशोधकाने कोणते ग्रंथ उपयोगात आणले याची यादी होय . सर्वसाधारणपणे संशोधक ज्यावेळी यादी देतो तेव्हा त्याला आपण किती ग्रंथाचा मागोवा घेतला आहे हे दाखवावयाचे असते . त्याबरोबरच जर काही शंका येत असतील तर त्याचे निरसन करण्यासाठी कोणती संदर्भसाधने वापरणे आवश्यक आहे . याचे मार्गदर्शन असा संदर्भ सूचीतून होत असते . संदर्भ ग्रंथाची वर्गवारी पुढील चार प्रकारात केली जाते .

- १ . ज्यामध्ये महत्वाची संदर्भ साधने आहेत .
- २ . ज्यामध्ये सर्व ग्रंथांची नोंद केली आहे .
- ३ . ज्यामध्ये सर्व ग्रंथांचा मागोवा घेतला आहे .
- ४ . विषयाशी संबंधीत अशा ग्रंथाची यादी .

संदर्भ ग्रंथाची वर्गवारी करण्यापूर्वी त्यांची विभागणी प्राथमिक संदर्भ साधने व दुय्यम संदर्भ साधने अशी केली जाते . नंतर या प्राथमिक व दुय्यम संदर्भ साधनांची पुन्हा वर्गवारी प्राथमिक प्रकाशित व प्राथमिक अप्रकाशित व दुय्यम प्रकाशित व दुय्यम अप्रकाशित अशी करतात . जर संदर्भ साधने वेगवेगळ्या भाषेतून असतील तर प्रत्येक भाषेची स्वतंत्र यादी करणे आवश्यक आहे . काही वेळा एखाद्या विषयावर वेगवेगळ्या नियतकालिकातून लेख आले असतील तर नियतकालिकांची विषयानुसार यादी तयार करावी लागते .

संदर्भ ग्रंथांची यादी देताना पुढील तंत्र पाळणे आवश्यक आहे .

१ . सुरुवातीला लेखकाचे आडनाव [] नाव [] जर लेखक हा अनुवादक असेल तेथे अनुवादक असे लिहावे . जर लेखक हा संपादक असेल तर संपादक असे स्पष्ट लिहावे .

२ . त्यानंतर पुस्तकाचे नाव लिहावे व स्वल्पविराम घावा .

३ . त्याच्या पुढे आवृत्तीचा [] मांक [] खंड [] मांक [] प्रकाशनाचे ठिकाण [] प्रकाशनाचे नाव व शेवटी प्रकाशनाची तारीख घावी व मग पूर्णविराम घावा .

दक्षिण भारतीय आपले आडनाव लिहित नाही अशा स्थितीत सावधगिरीने यादी करावी .

ज्यावेळी दोन लेखक असतात तेव्हा फक्त पहिल्या लेखकाचे आडनाव प्रथम लिहावे . परंतु दुसर्या लेखकाचे नाव जरी प्रथम लिहिले लिहिले तरी चालते . ज्यावेळी तीन लेखक एकत्र असतात तेव्हा पहिल्याचे आडनाव देऊन नंतर दुसर्याचे नाव व आडनाव घावे आणि त्याच्यापुढे आणि लिहून तिसर्याचे नाव व आडनाव घावे . ज्यावेळी ग्रंथाचे संपादन केलेले असेल तेव्हा त्याचे आडनाव नंतर स्वल्पविराम मग नाव व नंतर कंसात संपा . लिहावे .

ज्यावेळी यादी तयार केली जाते तेव्हा त्यातील ग्रंथाची नावे इटॅलिक्समध्ये घावीत . ज्यावेळी ग्रंथाची दुसरी आवृत्ती निघत नाही परंतु तो ग्रंथ एकापेक्षा जास्त खंडामध्ये लिहिलेला असतो . तेव्हा ग्रंथाच्या नावानंतर खंडाचा [] मांक लिहावा आणि जर आवृत्तीचा नंबर व खंडाचा नंबर नसेल तर लगेच ग्रंथाच्या नावानंतर प्रकाशनाच्या ठिकाणाचे नाव घावे . हे तंत्र भारतात प्रचलित आहे .

संदर्भ ग्रंथाच्या यादीत तीन नोंदी असतात . लेखक ग्रंथाचे नाव व प्रकाशनाचा तपशील . प्रत्येक ठिकाणी स्वल्पविराम देण्याची पद्धत आहे .

जो पर्यंत संशोधन चालू आहे तो पर्यंत संदर्भ ग्रंथाची यादी वाढत जाते .